

Motilal Oswal Financial Services Limited

CIN: L67190MH2005PLC153397 Regd. Off.: Motilal Oswal Tower, Rahimtullah Sayani Road, Opp. Parel ST Depot, Prabhadevi, Mumbai – 400025 Board: +91 22 7193 4200 / 4263

Fax: +91 22 5036 2365

July 22, 2024

To,
BSE Limited
P. J. Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai - 400001
Security Code: 532892

National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Plot No. C/1, G Block, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400051 Symbol: MOTILALOFS

Sub.: <u>Intimation of the Annual General Meeting through Electronic Mode and Copies of Advertisement published in Newspapers</u>

Dear Sir/Madam,

Pursuant to the provisions of Regulation 30 read with Para A of Part A of Schedule III of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") and in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and Rules framed thereunder read with the General Circular Nos. 14/2020 dated April 08, 2020, 17/2020 dated April 13, 2020 and various subsequent Circulars latest being 09/2023 dated September 25, 2023 and such other related circulars issued from time to time (collectively referred to as "MCA Circulars") and Listing Regulations read with the SEBI Circular dated May 12, 2020, January 15, 2021 and various subsequent Circulars latest being dated October 07, 2023 (collectively referred to as "SEBI Circulars"), please find enclosed copies of Advertisement published in The Free Press Journal and Navshakti on Monday, July 22, 2024, regarding Intimation of the Nineteenth Annual General Meeting ("AGM") of the Members of the Company to be held on Wednesday, August 14, 2024 at 11:00 a.m. (IST) through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM").

The copies of Advertisement are also available on website of the Company at www.motilaloswalgroup.com.

The Annual Report for the financial year 2023-24 and Notice of the AGM will be circulated to the Members of the Company and Stock Exchanges through electronic mode (via e-mail) and will also be made available on the website of the Company i.e. www.motilaloswalgroup.com,



Motilal Oswal Financial Services Limited

CIN: L67190MH2005PLC153397 Regd. Off.: Motilal Oswal Tower, Rahimtullah Sayani Road, Opp. Parel ST Depot, Prabhadevi, Mumbai – 400025 Board: +91 22 7193 4200 / 4263

Fax: +91 22 5036 2365

BSE Limited i.e. www.bseindia.com, National Stock Exchange of India Limited i.e. www.nseindia.com and National Securities Depository Limited ("NSDL") (e-Voting Agency) i.e. www.evoting.nsdl.com.

Kindly take the same on record.

Thanking you,

Yours faithfully,

For Motilal Oswal Financial Services Limited

Kailash Purohit Company Secretary & Compliance Officer

Encl.: As above

SB भारतीय स्टेट बैंक CBD Belapur Railway Station Complex, Tower No. 4, 5th Floor, C.B.D. Belapur, Navi Mumbai - 400 614. [Rule 8(1)] POSSESSION NOTICE [for Immovable Property]

Whereas, The undersigned being the Authorised Officer of the State Bank of India under the Securitization an Reconstruction of Financial Asset and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under ection 13 (12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice to borrowers t repay the amounts mentioned in the notice with further interest as mentioned below, within 60 days from the receipt of the

The borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the under noted borrowers and public in genera that undersigned has taken **Possession of the property** described herein below in exercise of powers conferred on hir under section 13 (4) said Act read with rule 8 & 9 of the said rules on **Date 18/07/2024**. The borrowers in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will subject to charge of state **Peak of India for the property** and **any dealings** with the property will subject to charge of state **Peak of India for the property** and **any dealings** with the property will subject to charge

f State Bank of India for the amounts and further interest thereon mentioned against account herein below Name of the Borrower & Loan Account No. Date of 13(2) Notice Description of properties and Amount 25.04.2024 / Rs. 4,39,337.00 (Rupees Four Lacs Flat No. A/27/1:1, 1st Floor, Palla Thirty Nine Thousand Three Hundred And Thirty Seven Only) As On 25.04.2024 with further Navi Mumbai 410218 Mr. Siddeshwar Nivrutti 65134096672 & 65134099027) nterest, cost, charges etc. 04.05.2024 / Rs. 8,65,310.00 (Rupees Eight Flat No. 102, Orion Corner, Plot No. Mr. Kedar Vanketrao Ratnaparkhi (Account No. 32072101510) Lacs Sixty Five Thousand Three Hundred And 116, Sector 10, Taloja, Panch Ten Only) As On 04.05.2024 with further interest, Navi Mumbai 410208. ost, charges etc. 29.04.2024 / Rs. 31,03,331.00 (Rupees Thirty Flat No. 202, 2nd Floor, Building No One Lacs Three Thousand Three Hundred And Thirty One Only) as on 29.04.2024 with further interest, cost, charges etc. Mr. Dhananjay Tukaram Mohite & Mrs. Sangeeta Dhananjay Mohite (Account No. 41623425705, 41624159922 & 41729642742) 02.05.2024 / Rs. 13,71,052.00 (Rupees Thirteen Lacs Seventy One Thousand Fifty Two Only) As On 02.05.2024 with further interest, cost, Village Taloje Panchanand, Tal. Panve Mr. Shailendra Chandrabhan Yadav (Account No 62227859850) 25.04.2024 / Rs. 28,65,371.00 (Rupees Twenty Flat No. 901, 9th Floor, Building Know Eight Lacs Sixty Five Thousand Hundred And As Pearl Planet, Plot No. 29, Secto Seventy One Only) As On 25.04.2024 with further interest, cost, charges etc. Mr. Jainrakash Choudhari &

The Borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, edeem the secured assets Pate: 18-07-2024, Place: Kalamboli / Taloja / Panvel Authorised Officer, State Bank of India

Mrs. Ranju Jaiprakash Choudhari (Account No.

39620446973)

NEW INDIA CO-OPERATIVE BANK LTD.

(Multistate Scheduled Bank) Corporate Office: New India Bhawan, A.V. Nagwekar Marg, Prabhadevi, Mumbai - 400025.

DEMAND NOTICE

SUBSTITUTE SERVICE OF NOTICE U/S 13(2) OF SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002.

lotice is hereby given to the borrowers/guarantors/mortgagors as mentioned below that since they have defaulted in repayment of the credit facility availed by them from New India Co-operative Bank Ltd. Their loan accounts have been classified as Non-Performing Assets in the books o $the \, Bank \, as \, per \, Reserve \, Bank \, of \, India \, guideline \, the reto, as \, mentioned \, in \, the \, schedule.$

Thereafter, New India Co-operative Bank Ltd. has issued demand notices under section 13(2) of Securitisation And Reconstruction of Financia Assets And Enforcement of Security Interest Act, 2002 on the last known addresses of the said borrowers/ guarantors/mortgagors thereby calling upon and demanding from them to repay the entire outstanding amount together with further interest at the contractual rate on the aforesaid amount and incidental expenses,cost,charges etc.as stated in the said demand notices,which also has been mentioned in the schedule respectively. However, the demand notice is also being served by way of publication, as Rule 3 of the Security Interest (Enforcement Rules, 2002 (framed under SARFAESI Act):

Sr. No	Account No./Branch/ Name of the Borrower/Co- borrower/Guarantor/s	Type of Facility/ Sanctioned Amount /Ref. of Sanction Letter	Details of Mortgaged Property/Type of Mortgage	Date of NPA & Demand Notice	Outstanding Amount as per Demand Notice
1	017140110000176 Shanti Nagar,Mira Road Branch Mr. Dilipkumar Pavaru Gupta /(Borrower) / Mr. Nankuram H. Gupta & Mr. Amit Navinchandra Mahetalia (Surety)	Housing Loan Rs.18.00 Lakh NI/RBC/552/2015-16 dated 17.03.2016	Equitable Mortgage charge on Flat No. 004 admeasuring about 425 sq. ft. built-up area situated on the Ground Floor of the Building No. C-18 known as "Jain Shantinagar Co-Operative Housing Society Limited" situated on Plot bearing Old Survey No. 738, New Survey No. 129, situated at Sector – 5, Shantinagar, Mira Road (East), Dist. – Thane, State – Maharashtra – 401 107 owned by Mr. Dilipkumar Pavaru Gupta.	29.05.2024 20.06.2024	Rs.12,55,618.21 (Rupees Twelve Lakh Fifty Five Thousan Six Hundred Eighteen and Paise Twenty One Only) with future interest @9% p.a compounded on monthly rest w.e.f. 31.05.2024 and penal interest @2% p.a on simple rate of interest.
2	017140110000259 Shanti Nagar, Mira Road Branch Mr. Bharat Laxman Khuman (Borrower) / Mrs. Kanchan Bharat Khuman (Co-Borrower) / Mr. Shivam Pitambar Choudhary (Surety)	Housing Loanj Rs.20.40 Lakh NI/CREDIT/475/2020- 2021 dated 16.02.2021	Equitable Mortgage Charge on Flat No. 001 Admeasuring 275 Sq. Ft built up area equivalent to 25.55 sq mtrs built up area, on the ground floor, Building no. D-82 known as Pushpalata Shanti Nagar, of the society Pushpalata Shanti Nagar Co-Operative Housing Society Ltd., constructed on piece & parcel of land bearing Old Survey No. 209/p New Survey No. 41, Sector – IX, Village Penkarpada, Shanti Nagar, Mira Road (East), Thane 401107. owned by Mr. Bharat Laxman Khuman and Mrs. Kanchan Bharat Khuman	10.05.2024 15.06.2024	Rs.18,36,070.49 (Rupees Eighteen Lakh Thirty Six Thousand Seventy and Paise Fourty Nine only) with further interest @9% p.a. compounded with monthly rest w.e.f. 10.06.2024 and penal interest @ 2% p.a. On simple rate of interest.
3	02614011000070 Mahavir Nagar Branch Mr. Nilesh Pragati kumar Kambli. (Borrower)	Housing Loan Rs.20.94 Lakh NI/CREDIT/28/2023- 2024 dated 29.05.2023	Equitable Mortgage charge on Flat No. 204, admeasuring 35.37 sq. mtrs. carpet area on the 2nd Floor in the Building No. 2 in the project known as "Sudarshan Associates" situated at Surey No. 28, Hisaa No. 2 of Village — Dhamote, Taluka — Karjat, Dist. — Raigad, State — Maharashtra — 410 101 owned by Mr. Nilesh Pragatikumar Kambli.	25.11.2023 28.06.2024	Rs.20,53,258.40 (Rupees Twenty Lakh Fifty Three Thousand Two Hundred Fifty Eight and Paise Fourty Only) with further interest @9%p.a compounded on monthly rest w.e.f. 27.06.2024 and penal interest @2% p.a on simple rate of interest.

Hence you all Sr. No. 1 to 3 are hereby called upon to pay the outstanding dues as mentioned hereinabove within 60 days from the date hereof failing which Bank shall take steps for enforcement of security interest of the Bank in the mortgaged properties mentioned hereinabove under the provisions of the "SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 which please note.

The amount due and payable to the Bank under the above said credit facilities are secured by mortgage over properties mentioned herein and w.e.f. receipt of the aforesaid notice you are directed not to deal with, encumber, sale, transfer, assign and/or create any third party's rights o any nature whatsoever in or upon the said mortgaged properties or any part thereof.

This notice is without prejudice to the Bank's right to initiate/continue such other actions and/or legal proceedings, as it deems fit and necessar under provisions of any other law.

Date: 22.07.2024 Place: Mumbai

(Bhaskara Amin) Asst.General Manager & Authorised Officer of NEW INDIA CO-OPERATIVE BANK LTD. DEBTS RECOVERY TRIBUNAL NO -2 AT MUMBAI Ministry of Finance, Government of India

3rd Floor, MTNL Bhavan, Strand Road, Colaba Market, Colaba Mumbai -400005 NOTICE FOR SETTING A SALE PROCLAIMATION NOTICE FOR SETTING A SALE PROCLAIMATION UNDER RULE 53 OF THE 2ND SCHEDULE TO THE INCOME TAX ACT, 1961 READ WITH THE

Exhibit No. 44 R.P. No. 365 OF 2017 Next Date :- 02/08/2024 In the matter of IDBI BANK LIMITED

HERO MINOO DAWAR & ORS Hera Minoo Daver Flat NO. 301, 3rd Floor, Padma Excellency, Kolovery Village, Kalina, Santacruz (East), Mumbai -400098

RECOVERY OF DEBTS & BANKRUPTCY ACT, 1993

And also at Crown mansion, 2nd Floor, 6-B Forjett street, Gowalia Tank, Mumbai -400036. And also at Samco Contractors & Developers 83-A, L.B.M. Compound, Opp. A.C. Market,

Tardeo Market - 400034.

Whereas the Hon'ble Presiding officer has issued Recovery Certificate bearing No. 365 OF 2017 in O.A. No. 220 OF 2012, Debt Recovery Tribunal No. 2, Mumbai, the undersigned has ordered the sale of the under mentioned immovable property. You hereby informed that, the 2/8/2024 at 12.00 pm has been listed for drawing up the proclamation of sale and settling the terms thereof. You are requested to bring to notice of the undersigned any encumbrances, charges, claims, or liabilities attaching the said

properties or any portion thereof.

Specification of property
Flat No. 301, 3rd Floor, Padma Excellency, Kolovery Village, Kalina, Santacruz (East), Mumbai - 400098

((Seal)

Given under my hand and the seal of the Tribunal on this 27th day of May, 2024

1. Electricity Department 2. Income Tax, GST, etc. 3. The Padma Excellency CHS Ltd. 4. Mumbai Municipal Corporation

Bhavishya Kumar Azad Recovery Officer Debts Recovery Tribunal

INVITATION FOR PROPOSAL FOR THE ASSIGNMENT OF NRRA UNDER IBC, 2016 (EXTENDED) Read with Regulation 37A of the IBBI (Liquidation Process) Regulations, 2016

THE MOBILESTORE SERVICES LIMITED ("TMSSL") (UNDER LIQUIDATION) LIQUIDATOR: MR. PRANAV DAMANIA

Registered Address: Equinox Business Park, Building-B, 1st Floor, Old Swan Mills Compound, L.B.S. Marg, Kurla, West, Mumbai-400070 Liquidator's Office: 407 Saniar Enclave, Opp. Milap/PVR Cinema, S. V. Road. Kandivali West, Mumbai-400067

Email ID: pranav@winadvisors.co.in

Process Email Id: mobilestores@consultinsolvency.com

Notice is hereby given to the public in general in connection with the Assignment of Not Readily Realizable Assets (NRRA) of The Mobilestore Services Limited (In Liquidation) ("Corporate Debtor"), offered by the Liquidator appointed by the Honble NCLT, Mumba Bench vide order MA-934/2019 in CP (IB) No. 1604 of 2017 dated October 01, 2019 (date of receipt of order - November 14, 2019) under The Insolvency and Bankruptcy Code, 2016

The NRRA of the Corporate Debtor, forming part of its liquidation estate, are being offered in terms of regulation 37A of the Insolvency and Bankruptcy Board of India (Liquidation Process) Regulations, 2016.

Lot. No.	Description of Assets to be assigned as NRRA	Value of Assets to be assigned as NRRA	Refundable EMD to be Deposited along with Detailed Proposal (in Rs.)
1.	Assignment of underlying proceedings with I.A. no. 2630 of 2019 in C.P. no. 1604 of 2017 for avoidance transactions under section 43, 45 & 66 of the IBC, 2016.	Rs. 313.98 crore	10% of Proposal Amount
2.	Refund receivable from State VAT Department (West Bengal and Gujarat)		10% of Proposal Amount
3.	Receivable from Trade Debtor including interest	Rs. 556.54 Crore	10% of Proposal Amount

Important Notes:

The above assignment would be done by the undersigned on "AS IS WHERE IS BASIS", "AS IS WHAT IS BASIS", "WHATEVER THERE IS BASIS" AND "WITHOUT RECOURSE BASIS". Bidders may submit an Expression of Interest (EOI) for one, two, or all NRRA, as outlined above read with Assignment Process Documents. However, each proposal for a respective asset must be submitted separately.

The assignment shall be subject to provisions of the Insolvency and Bankruptcy Code, 2016, read with regulation 37Å of the Insolvency and Bankruptcy Board of India (liquidation process) regulations, 2016, and the provisions of detailed Assignment Process Document. nterested participants can request for Assignment Process Documents by sending an emai to mobilestores@consultinsolvency.com and pranay@winadvisors.co.in with the subject as "Interested in NRRA of TMSSL" till 5:00 PM of 05-08-2024.


The Liquidator shall advise further process, terms, and conditions etc. on review of FOI received in consultation with the stakeholders' consultation committee, if necessary. The Liquidator reserves the right to reject all or any offers received, at any stage withou assigning any reason thereof

Pranav Damania

Liquidator, The Mobilestore Services Limited

Reg. No.: IBBI/IPA-001/IP-P00079/2017-18/10164 Authorisation for Assignment ("AFA"): AA1/10164/02/231224/106710
AFA Validity: December 23, 2024

Date: 22nd July. 2024



YES BANK Limited : YES BANK House, Off Western Express Highway, Santacruz (E), Mumbai - 400055, India. Tel: +91 (22) 5091 9800 / +91 (22) 6507 9800 | Fax: +91 (22) 2619 2866 | Website: www.yesbank.in **Email:** shareholders@yesbank.in | **CIN:** L65190MH2003PLC143249

NOTICE OF THE 20TH ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the Twentieth Annual General Meeting ("AGM") of YES BANK Limited ("Bank") will be held on Friday, August 23, 2024 at 10:30 AM Indian Standard Time (IST), through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business as set out in the Notice of the AGM. In compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the rules made thereunder, read with Ministry of Corporate Affairs ("MCA") General Circular Nos.14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 5, 2020 and subsequent circulars issued in this regard, the latest being General Circular No. 09/2023 dated September 25, 2023 in relation to extension of the framework provided in the aforementioned circulars up to September 30, 2024, issued by the MCA (collectively referred to as "MCA Circulars") and Circular No. SEBI/HO/ CFD/ CMD1/ CIR/P/2020/79 dated May 12, 2020, Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021, Circular No. SEBI/HO/ CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022, Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 05, 2023, Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/167 dated October 7, 2023 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circular") and in compliance with the provisions of the Act and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), the AGM of the Bank will be held through VC/ OAVM Facility, without physical presence of the Members of the Bank at a common venue.

In accordance with the aforesaid MCA Circulars and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 and subsequent circulars issued in this regard, the latest being Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/167 dated October 7, 2023 and in compliance with the Listing Regulations, the Integrated Annual Report for the Financial Year 2023-24 ("Integrated Annual Report") alongwith the Notice of AGM will be sent only through electronic mode to those Members of the Bank whose email addresses are registered with the Bank / Depository Participant(s). The Integrated Annual Report alongwith the Notice of AGM will also be made available on the Bank's website at www.yesbank.in, websites of the Stock Exchanges, i.e., BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively and website of the NSDL at https://www.evoting.nsdl.com. Members can attend and participate in the AGM through VC/OAVM facility only and their attendance shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. The instructions for joining the AGM and the detailed procedures for e-voting will be provided in the Notice of the AGM.

The Bank will be providing to its Members the remote e-voting facility ("remote e-voting") to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Bank is providing the facility of voting through e-voting system during the AGM ("e-voting"). Detailed procedure for remote e-voting /e-voting will be provided in the Notice of the AGM. Members who are holding shares in physical mode or who have not registered their email addresses are requested to refer to the Notice of the AGM for the process to be followed for obtaining the User ID and password for casting the vote through remote e-voting.

In order to receive the Notice of AGM and the Integrated Annual Report, Members are requested to register/update their email addresses with the Bank by following below instructions:

- (a) Members holding shares in physical mode may register/ update their email address in prescribed Form ISR-1 with the Registrar and Transfer Agent ("RTA") of the Bank i.e. Kfin Technologies Limited ("Kfintech"). The Bank has sent letters for furnishing the details as required under SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD_MIRSD_POD-1/P/CIR/2023/37 dated March 16, 2023. Norms for updation are also available at the website of the Bank at https://www.yesbank.in/pdf?name=normsforprocessinginvestorservice_pdf.pdf
- (b) Members holding shares in Demat mode may register their email address/update Bank account mandate by contacting their respective Depository Participant ("DP").

For YES BANK Limited Sd/-Shivanand R. Shettigar **Company Secretary**

By order of the Board of Directors



Email-id

PRO/589/ADV/2024-25

BRIHANMUMBAI MAHANAGARPALIKA

No.Asstt.Eng./K-East/4500/SWIM dtd. 19/07/24

Short E-Tender Notice				
Department	Assistant Commissioner K/East			
Maha Tender No.	2024_MCGM_1054080			
Subject	Providing Engineering Facility Management Services in K/East Ward			
Tender-Sale	22/07/2024 from 11:00 Hrs. to 29/07/2024 upto 16:00 Hrs.			
Website	https://mahatenders.gov.in			
Concern Person	AE (SWM) K/E. SE (Ele) K/E,			
Name	Shri Jitendra Patil (AE(SWM) K/E) - 9757019177 Shri Akash Salokhe (SE (Electrical) K/E) - 8779153857			
Telephone No	022-26816722			

Sd/-**Assistant Commissioner K/E Ward**

Avoid Self Medication

ae01swm.ke@mcgm.gov.in

MOTILAL OSWAL

Motilal Oswal Financial Services Limited

CIN: L67190MH2005PLC153397 Regd. Office: Motilal Oswal Tower, Rahimtullah Sayani Road, Opposite Parel ST Depot, Prabhadevi, Mumbai 400 025. Telephone No.: +91 22 7193 4200 / 4263; Fax No.: +91 22 5036 2365; E-mail: shareholders@motilaloswal.com; Website: www.motilaloswalgroup.com

NOTICE FOR NINETEENTH ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH ELECTRONIC MODE

Notice is hereby given that the Nineteenth Annual General Meeting ("AGM") of Motilal Oswal Financial Services Limited ("the Company") is scheduled on Wednesday, August 14, 2024 at 11:00 a.m. through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act") and the Rules made thereunder read with the General Circular Nos. 14/2020 dated April 08, 2020, 17/2020 dated April 13, 2020 and various subsequent Circulars latest being 09/2023 dated September 25, 2023 and such other related circulars issued from time to time (collectively referred to as "MCA Circulars") and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with the SEBI Circular dated May 12, 2020, January 15, 2021 and various subsequent Circulars latest being dated October 07, 2023 (collectively referred to as "SEBI Circulars") without the physical presence of the Members at a common venue. The venue of the AGM shall deemed to be the Registered Office of the Company

The Notice of the AGM along with Annual Report for the financial year ("FY") 2023-24 will be sent only through electronic mode to those Members, whose names appear in the Register of Members / Beneficial Owners maintained by the Company / Depositories as on BENPOS date i.e. Friday, July 19, 2024 and whose e-mail addresses are registered with the Company / Depositories. The Notice of the AGM and Annual Report will also be made available on the website of the Company at www.motilaloswalgroup.com, website of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively, and on the website of National Securities Depository Limited ("NSDL") at www.evoting.nsdl.com. Necessary arrangements have been made by the Company with NSDL to facilitate Remote e-Voting and e-Voting during the AGM.

The Members can join and participate in the AGM through VC / OAVM facility only. The Members participating through VC / OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act. The instructions for joining the AGM and the manner of participation in the Remote e-Voting or casting vote through e-Voting during the AGM would be provided in the Notice of the AGM. The Remote e-Voting period commences on Saturday, August 10, 2024 at 09:00 a.m. (IST) and ends on Tuesday, August 13, 2024 at 05:00 p.m. (IST).

The Members who are holding shares in physical form or who have not registered their e-mail address with the Company / Depositories or any person who acquires Shares of the Company and becomes a Member of the Company after the Notice has been sent electronically by the Company, and holds shares as of the cut-off date, i.e. Wednesday, August 07, 2024, may obtain the User ID and Password by following the instructions as mentioned in the Notice of the AGM. However, if a Member is already registered with NSDL for Remote e-Voting and e-Voting during the AGM, then existing User ID and Password can be used for casting vote.

The Members who have not registered their e-mail address and holding Equity Shares in Demat form are requested to register their e-mail address with the respective Depository Participant ("DP") and the Members holding Equity Shares in physical form may register their e-mail address with the Registrar and Share Transfer Agent ("RTA") of the Company i.e. Link Intime India Private Limited by raising an e-mail query following is the link: https://liiplweb.linkintime.co.in/rnthelpdesk/Service_Request.html. The Members are requested to provide details such as Name, Folio Number, Certificate Number, PAN, Mobile Number and E-mail Id, etc.

The Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the AGM and in particular, instructions for joining the AGM, manner of casting vote through Remote e-Voting and e-Voting during the AGM and attending the AGM through VC / OAVM.

> For Motilal Oswal Financial Services Limited Sd/-

> > Kailash Purohit

Company Secretary & Compliance Officer Place: Mumbai Date: July 22, 2024

Corporate Office: ICICI Home Finance Company Limited ICICI HFC Tower, Andheri-Kurla Road, Andheri (East), Mumbai- 400059, India Branch Office: 2nd floor, Kanale Plaza, 82 Railway Lines, Solapur- 413001
Branch Office: 2nd floor, Office no. 203, Sai Midas, Opposite Patiyala House, Nagar, Manmad Poad, Savedi,

Branch Office: 2nd Floor, Office No. 208, Late Aabasaheb R.R.Patil Vyapari Sankul, Parola Road, Lane No. 6,

Branch Office: 1st floor, Indira Heights, Near Pramod Mahajan Garden, Opposite to Dongri Vasti Gruh, Old

Gangapur Naka, Nashik 422005 [See proviso to rule 8(6)]

Notice for sale of immovable assets

on and Reconstruction of Financia ovable Assets under the Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the

below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, the **Physical Possession** of which has been taken by the Authorized Officer of ICICI Home Finance Company Ltd., will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is", as per the brief particulars given hereunder

Sr. No.	Name of Borrower(s)/ Co Borrowers/ Guarantors/ Legal Heirs. Loan Account No.	Details of the Securedasset(s) with known encumbrances, if any	Amount Outstanding	Reserve Price Earnest Money Deposit	Date and Time of Property Inspection	Date & Time of Auction
(A)	(B)	(C)	(D)	(E)	(F)	(G)
1.	Ganesh Ambadas Sirsal (Borrower) Komal Channa (Co-Borrower) Loan Account No. NHSHR00000858027	All That Piece and Parcel of The Property Bearing Flat No. 01 on First Floor in "Chippa Residency" in Wing "B" Out of City Survey No. 10429, Final Plot No. 20, Sub Plot No. 155, Situated at Daji Peth, Taluka- North Solapur, Dist Solapur.	Rs. 1,02,172/- July 16, 2024	Rs. 21,59, 100/- Rs. 2,15,910/-	August 19, 2024 11:00 AM 03:00 PM	August 28, 2024 02:00 PM 03:00 PM
2.	Sadashiv Raghunath Pawar (Borrower) Pramila Sadashiv Pawar (Co-Borrower) Loan Account No. NHADR00001020797	"2nd Flr, Swaranand Apartment, Madhuban, Plot No. 9, Nr Tathi Office, Nagar Pathardi Road, Bhingar, Nagar Devale. S No. 281/1B" Ahmednagar Maharashtra- 413205	Rs. 15,87,468/- July 16, 2024	Rs. 14,47, 200/- Rs. 1,44,720/-	August 19, 2024 11:00 AM 03:00 PM	August 28, 2024 02:00 PM 03:00 PM
3.	Sachin Nanabhau Patil (Borrower) Dipmala Sachin Deore (Co-Borrower) Loan Account No. LHDHU00001480064 & LHDHU00001480063	Plot No. 3 B S No. 90/2 Ram Pushpa Hsg Soc Near Krushi Nagar Near Dakshata Society Near Surat Bypass Road Mahindale Shiwar Dhule Tal Dist Dhule Dhule- 424001 S No. 90/2 Dhule Maharashtra- 424001	Rs. 20,24,334/- July 16, 2024	Rs. 18,66, 645/- Rs. 1,86,670/-	August 19, 2024 11:00 AM 03:00 PM	August 28, 2024 02:00 PM 03:00 PM
4.	Deepali Rajdeep Nitanware (Borrower) Rajdeep Nitanaware (Co-Borrower) Sham Vithal Thorat (Guarantor) Loan Account No. LHNAS00001474246 & LHNAS00001474245	"S. No 54/1, Flat No. 18 Fourth Floor C Wing Shree Ganesh Milestone Dasak Bus Stop Nr Cng Petrol Pump Village Dasak Nasik 54/1"- 422101	Rs. 19,94,790/- July 16, 2024	Rs. 17,01, 000/- Rs. 1,70,100/-	August 19, 2024 11:00 AM 03:00 PM	August 28, 2024 02:00 PM 03:00 PM
5.	Santosh Julal Pawar (Borrower) Roshan Santosh Pawar (Co-Borrower) Loan Account No. LHNAS00001361884	Shop No. 45 on Ground Floor Having Gram Panchayat Property No. 7103/47 in The Scheme Known As "Shree Bhagwat" Constructed on Ameity Plot No. 31, Out of Gat No. 210+211+212 at Village Ozar. Tal. Niphad. Dist, Nashilk.	Rs. 4,68,289/- July 16, 2024	Rs. 13,08, 150/- Rs. 1,30,820/-	August 19, 2024 11:00 AM 03:00 PM	August 28, 2024 02:00 PM 03:00 PM
6.	Kolambe (Borrower)	Flat No. 26 on Fourth Floor in Wing B of The Scheme Known As "Om Apartment" Constructed on Plot No. 1+2 Out of Survey No. 135/1/1 at Village Vilholi, Tal & Dist. Nashik.	Rs. 10,82,850/- July 16, 2024	Rs. 10,00, 440/- Rs. 1,00,050/-	August 19, 2024 11:00 AM 03:00 PM	August 28, 2024 02:00 PM 03:00 PM

The online auction will be conducted on website (URL Link- https://BestAuctionDeal.com) of our auction agency GlobeTech. The Mortgagors/ notice are given a last chance to pay the total dues with further interest till August 27, 2024 before 05:00 PM else these secured assets will be sold as per above schedule.

The Prospective Bidder(s) must submit the Earnest Money Deposit (EMD) RTGS/ Demand Draft (DD) (Refer

Column E) at ICICI Home Finance Company Limited, 2nd floor, Kanale Plaza, 82 Railway Lines, Solapur-413001 or before August 27, 2024 before 04:00 PM. The Prospective Bidder(s) must also submit signed copy of Registration Form & Bid Terms and Conditions form at ICICI Home Finance Company Limited, 2nd floor, Kanale Plaza, 82 Railway Lines, Solapur- 413001 or before August 27, 2024 before 05:00 PM. Earnest Money Deposit Demand Draft (DD) should be from a Nationalized/Scheduled Bank in favorof "ICICI Home Finance Company Ltd. - Auction" payable at Solapur, Ahmednagar, Dhule, Nashik,

For any further clarifications with regards to inspection, terms and conditions of the auction or submission of tenders, kindly contact ICICI Home Finance Company Limited on 9920807300 or our Sales & Marketing Partner NexXen Solutions Private Limited.

The Authorized Officer reserves the right to reject any or all the bids without furnishing any further reasons For detailed terms and conditions of the sale, please visit https://www.icicihfc.com.

Authorized Officer ICICI Home Finance Company Limited CIN Number- U65922MH1999PLC120106

Date : July 22, 2024 Place : Solapur, Ahmednagar, Dhule, Nashik

Date: July 22, 2024

Place: Mumbai

Instructions:

Love, romance, sex, family relations, job, wealth, home happiness, house, education, marriage, children, luck, work, honor, sorrow, illness, etc.

> R. R. Mishra Numerologist, Vastu & Gems Specialist, Former TV & Press

> Whatsapp & Mobile 9820113194

अस्वीकृती

ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या कोणत्याही किंवा सत्यतेसाठी नवशक्ति कोणतीही हमी देत नाही. अशा जाहिरातींवर कोणतीही कती करण्यापर्वी त्यांर्न स्वतः चौकशी करण्याचे किंवा तज्ञांचा सल्ल घेण्याबाबत वाचकांना सचवण्यांत येते.

ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या किंवा अधिकत वेबसाईटवर ई पेपर मध्ये अपलोड केलेल्य कोणत्याही जाहिरातीमधील कोणत्याही तथाकथित दिशाभूल करणाऱ्या किंवा बदनामीकारक मजकरासाठी किंवा त्यामधील दाव्यांसाठी भारतात किंवा परदेशातील कोणत्याही दिवाणी किंवा फौजदारी विधी न्यायालयात किंवा न्यायाधिकरणात नवशक्तिच्या मृदुक, प्रकाशक, संपादक आणि प्रोप्रायटर यांना जबाबदार धरता येणार नाही. ते दायित्व सर्वस्वी जाहिरातदारांचे असेल ज्यामध्ये नवशक्तिची कोणतीही भमिका असणार नाही

CHANGE OF NAME

NOTE Collect the full copy of Newspaper

for the submission in passport office. I HAVE CHANGED MY NAME FROM RIKIIN BBAROT TO RICKIIN BBAROT

AS PER DOCUMENTS. HAVE CHANGED MY NAME FROM MOIZ ABIDHUSEIN UDAIPURWALA TO MOIZ ABIDHUSAIN UDAIPURWALA AS PER AADHAR CARD NO: XXXX XXXX 6419 16/01/2012. CL- 301 I HAVE CHANGED MY NAME FROM ACHUTHAN UNNI ALIAS ACHUTHAN MADHAVAN UNNI TO. ACHUTHANUNNI

I HAVE CHANGED MY (OLD NAME) WINSTON MELWYN DSOUZA TO (NEW NAME) WINSTON JOE DSOUZA.
AS PER GAZETTE REGISTRATION (M - 2492892).

AS PER DOCUMENTS.

I HAVE CHANGED MY NAME FROM ZUBER AHMED NIRAHHU SHAIKH ZUBER NIRAHU SHAIKH PER DOCUMENTS.

I HAVE CHANGED MY NAME FROM AHSAN ISMAIL ABU BAKR QADIR/ AHSAN ISMAIL ABUBAKAR QADIR TO AHSAN ISMAIL ABUBAKAR BEARY AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM SABIR ALI RAMZAN ALI TO SABIR ALI SHAIKH AS PER AADHAR CARD NO 8429 9826 8124. CL- 864 I ZAFER MOHAMMED YAKUB SHAIKH

HAVE CHANGED MY DAUGHTER NAME FROM ALIFIYA ZAFER VAKUB TO ALIFIYA ZAFER SHAIKH AS PER M- 24119722 DATED 18/07/2024.

नावात बदल

मी, सुबराव राणबा पाटील माझे नाव सुहास राणबा पाटील असे बदलले असून त्याची नोंद राजपत्रात केली आहे. CL-818

> मुंबई येथील न्यायाधिकारितेच्या उच्च न्यायालयात मृत्युपत्र आणि विनामृत्युपत्र न्यायाधिकरण

याचिका क्र. ३४८६ सन २०२३ आदेशनपत्र वामन रावजी साटम, हिंदु,

मुंबईचे भारतीय रहिवासी, वैवाहिक स्थिती विधुर, पेशा निवृत्त, जे त्यांच्या निधनाच्या वेळी राहणार ४२बी/७०१ श्री साई सृष्टी सीएचएस, साई बाबा मंदिर जवळ, सुभाष नगर, चेंबूर, मुंबई-४०००७१ येथे यांचे अंतिम इच्छापत्र आणि मृत्युपत्राच्या प्रमाणाकरिता याचिका.

सिध्दार्थ धिरेंद्र बोरकर,

वय ४७ वर्षे, पेशा : नोकरी, नवी मुंबईचे हिंदु, भारतीय रहिवासी, राहणार फ्लॅट क्र. एफ-२१९, रघुनाथ विहार, प्लॉट क्र. १, हावरे डेली बाजार समोर, सेक्टर क्र. १४, खारघर, नवी मुंबई येथे. वरील नावाच्या मयत व्यक्तीचे अंतिम इच्छापत्र आणि मृत्युपत्राच्या अंतर्गत एकमेव निष्पादक नाव म्हणुन.

...याचिकाकर्त्या

प्रति, १. सर्व संबंधित.

२. निर्मला प्रसाद साटम ज्यांचा पत्ता फ्लॅट क्र. ४२बी ७०२ श्री साई सृष्टी सीएचएस, साई बाबा मंदिर जवळ, सुभाष नगर, चेंबूर, मुंबई-

४०००७१. ३. मोनिष प्रसाद साटम

ज्यांचा पत्ता फ्लॅट क्र. ४२बी ७०२ श्री साई सृष्टी सीएचएस, साई बाबा मंदिर जवळ, सुभाष नगर, चेंबूर, मुंबई-४०००७१.

जर तुमचा वरील नावाच्या मयताच्या मेळकतीमध्ये कोणताही हितसंबंध असल्यास तुम्हाला मृत्युपत्र प्रमाणाच्या मंजुरीपूर्वी कार्यवाही पाहण्याचे आदेश देण्यात येत आहेत

जर तम्ही इच्छापत्रासह प्रशासकीय ग्त्राच्या मंजुरीला विरोध करण्यास इच्छक असाल तर तुमच्यावर बजावलेल्या सदर आदेशनपत्राच्या सेवेपासून १४ दिवसांत एक कॅव्हिएट प्रोथोनोटरी ॲण्ड सिनियर मास्टर यांच्या कार्यालयात दाखल करणे आवश्यक

''तुम्हाला याद्वारे कळविण्यात येते की, राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय विधी सेवा समिती, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि तालुका विधी सेवा समिती यांच्याकडून पात्रता निकषानुसार तुम्हाला मोफत विधी सेवा उपलब्ध आहे आणि तम्ही पात्र असल्यास आणि तुम्ही मोफत विधी सेवा घेऊ इच्छित असल्यास तुम्ही वरीलपैकी कोणत्याही विधी सेवा प्राधिकरण/समितीशी संपर्क करु शकता''

साक्षीदार श्री. देवेंद्र कुमार उपाध्याय, मुख्य न्यायाधीश, मुंबई उच्च न्यायालय सदर दिनांक १० जानेवारी, २०२४.

प्रोथोनोटरी ॲण्ड सिनियर मास्टरकरिता सही/-

सदर दिनांक १७ मे, २०२३

नमिता शिर्के याचिकाकर्त्यांकरिता वकील. १, खोत चाळ, कुर्ला न्यायालय समोर,

एलबीएस मार्ग, कुर्ला (पश्चिम) मंबई-४०००७० ईमेल : adv.sandeepipatil@gmail.com

मोबाईल क्र. ९००४१९००३६/९६१९५८८५९७

कर्ज वसुली न्यायाधिकरण मुंबई (डीआरटी-॥) (भारत सरकार, वित्त मंत्रालय) , कुलाबा, टेलिफोन भवन, कुलाबा मार्केट, मुळ अर्ज क्र. ३२२ सन २०२२

> ॲक्सिस बँक लि. ...अर्जदार विरुद्ध यश्विनी इंडस्ट्रीज प्रा. लि. आणि इतर ...प्रतिवादी

समन्स ज्याअर्थी. **ओ.ए.क्र.३२२ सन २०२२** सन्माननिय पीठासीन अधिकाऱ्यांसमोर २४.०८.२०२२ रोजी सचीबद्ध केल

्रा.... ज्याअर्थी, नामदार न्यायाधिकरणाने कृपावंत होऊन रु. १०,१४,५३,६३०/− च्या कर्जाच्या वसुलीसाठी तुमच्याविरुद्ध दाखल केलेल्या सदर ॲक्टच्या कलम १९(४) अंतर्गत सदर अर्जावर (ओ.ए.) समन्स/सचना जारी केली न्याअर्थी, सर्व सामान्य पद्धतीने समन्सची बजावणी होऊ शकली आणि ज्याअर्थी पर्यायी बजावणी साठी अर्जाच्या मंज़्री न्यायाधिकरण द्वारे मंजुरी दिली आहे.

न्याचाक्करण क्षर नेपुरा स्वरा आहे. अंकटच्चा कत्मा १९ च्या पोट-कलम (४) नुसार, तुम्हा प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत. i. विनंती केलेल्या अनुतोषांना मंजुरी का देऊ नये त्याची समन्सच्या बजावणीच्या ३०(तीस) दिवसांत कारणे

मूळ अर्जाच्या अनु. क्र. ३ए अंतर्गत अर्जदारांनी विनिर्दिष्ट केलेल्या मिळकती आणि मत्तांव्यतिरिक्त अन्य मिळकती ii. मिळकर्तीच्या जप्तीसाठीच्या अर्जावरील सुनावणी आणि निकाल प्रलंबित असल्याने मूळ अर्जाच्या अन्. क्रमांक ३ए नंतर्गत जाहीर केलेल्या अशा अन्य मत्ता आणि मिळकतींचा आणि तारण मत्तांचा व्यवहार करण्यास किंवा त्या निकाल

काढण्यास तुम्हाला मज्जाव करण्यात आला आहे. कारु-पार्त पुरस्ता न जान करिनात जाता जारह. १४. तुम्ही न्यायाधिकरणाची पूर्व परवानगी घेतल्याखेरीज ज्यावर तारण हितसंबंध बनवले आहेत त्या कोणत्याही मत्तांची आणि/किंवा मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर किंवा विनिर्दृष्ट केलेल्या अन्य मत्ता आणि मिळकर्तींचे त्यांच्या व्यवसायाच्या सामान्य कामकाजाव्यतिरिक्त विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करणार नाहीत. v. व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्या ओघांत तारण मत्ता किंवा अन्य मत्ता व मिळकती यांच्या विक्रीतृत रोकड झालेल्या विक्री रकमेचा हिशोब ट्रेण्यास तुम्ही बांधील असाल व अशी विक्री रक्कम अशा मतांवर तारण हितसंबंध धारण

करणाऱ्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडे ठेवलेल्या खात्यामध्ये जमा केली पाहिजे. रुणाऱ्या चक्र क्या विताय संस्थकड ठवराल्या खायानय्य जना क्या भाग्ना मुझला १९/०८/१४ रोजी स. १९.०० चा. लोली निवेदन सारत करून त्याची एक प्रत अर्जदारांना सादर करण्याचे आणि वर्षधक यांसमोर हजर राहण्याचे देखील निर्देश देण्यात येत आहेत, कसूर केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावणी होऊन निकाल टिला जार्रल

गाझ्या हस्ते आणि ह्या न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने ह्या २५ जून, २०२४ रोजी मुंबई येथे दिले. डीआरटी-॥, मुंबई १. यश्विनी इंडस्ट्रीज प्रायवहेट लिमिटेड कंपनीज ॲक्ट, १९५६ अन्वये नोंट्णीकृत कंपनी, ज्याचा नोंट्णीकृत कार्यात्तयीन पत्ता येथे २२९, ३१ मजला, निर्मल गॅलोक्सी कॉमन इमारत क्र. ।, दिप मंदिर सिनेमा, एलबीएस

मार्ग, मुलुंड(पश्चिम), मुंबई-४०००८० आणि मेलिंग पत्ता आर ५२०, एफ मजला, डब्ल्युपी सुंदर, कमलानगर, साब हॉस्पिटल, एआय कॉलनी, भाऊदाजी रोड एक्स्टेशन, साबन, मुंबई-४०० ०२२ **४. मनोज जनार्दन गोसावी.** प्रतिवादी क्र.१ चे प्राधिकत स्वाक्षरीकर्ता. ज्यांचा पत्ता येथे बी-१०६. सायप्रेस सीएचएर ., वसंत गार्डन्स, बी आर रोडलगत, मुलुंड(पश्चिम), मुंबई-४०००८०

कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र.२, मुंबई येथे

वित्त मंत्रालय, भारत सरकार

३रा मजला, एमटीएनएल भवन, स्ट्रॅण्ड रोड, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई - ४००००५. वेक्री उद्घोषणा मांडण्याकरिता सूचना

दि रिकव्हरी ऑफ डेब्ट्स ॲण्ड बॅक्रिप्टसी ॲक्ट, १९९३ सहवाचता दि सेकंड शेड्युल टू दि न्कम टॅक्स ॲक्ट १९६१ च्या नियम ५३ अन्वये विक्री उद्घोषणा मांडण्याकरिता सूचना

निशाणी क्र. ४४ पढील दिनांक: ०२/०८/२०२४

आर.पी.क्र.३६५ सन २०१७ च्या बाबतीत

आयडीबीआय बँक लिमिटेड विरूध्द हिरो मिन् डावर आणि इतर

हिरो मिन डावर

CL- 401

म्लॅट क्र.३०१, ३रा मजला, पद्मा एक्सलन्सी, कोलोवेरी गाव, कलिना, सांताक्रुझ (पूर्व), मुंबई-४०००९८ आणि येथे देखील

क्राउन मॅन्शन, २रा मजला, ६-बी फोरजीत स्ट्रीट, गोवालिया टॅक, मुंबई-४०००३६. आणि येथे देखील सॅमको कॉन्ट्रॅक्टर्स आणि डेव्हलपर्स ८३-ए,

एल.बी.एम.कंपाऊंड, ए.सी.मार्केट समोर, ताडदेव मार्केट-४०००३४. ऱ्याअर्थी सन्माननीय पीठासिन अधिकारी, कर्ज वसूली न्यायाधिकरण क्र. 2, मुंबई याद्वारे मंजूर ओ.ए क्र. २२० सन २०१२ मधील वसुली प्रमाणपत्र धारक क्र. ३६५ सन २०१७ निर्गमित केले होते.

नेम्नस्वाक्षरीकारांनी खालील नमूद स्थावर मिळकतीच्या विक्रीचे आदेश दिले. ाम्हाला याद्वारे कळविण्यात येते की विक्रीची उद्घोषणा काढणे आणि तिच्या अटी मांडण्याकरिता /८/२०२४ रोजी दु. १२.०५ वा. ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. तुम्हाला सदर मिळकती किंवा त्यांच्या कोणत्याही भागाशी संबंधित कोणताही बोजा, प्रभार, दावे किंवा दायित्व नेम्नस्वाक्षरीकारांना कळविण्यासाठी याद्वारे बोलाविण्यात येत आहे.

मिळकतीचे तपशील

म्लॅट क्र.३०१, ३रा मजला, पद्मा एक्सलन्सी, कोलोवेरी गाव, कलिना, सांताक्रुझ (पूर्व) मुंबई-४०००९८

्र सदर २७ **मे, २०२४** रोजी माझ्या हस्ते आणि न्यायाधिकरणाच्या शिक्क्यासह दिले . वीज विभाग . आयकर, जीएसटी इ.

. दी पद्मा एक्सलन्सी सीएचएस लि. . मुंबई महानगरपालिका

सही/ भविष्य कुमार आझाव वसुली अधिकारी कर्ज वसुली न्यायाधिकरण ३

सेक्टर ३०ए, रघुलीला मॉलच्या पुढे वाशी रेल्वे स्टेशनजवळ, वाशी, नवी मंबई-४००७०३

वस्ली कार्यवाही क्र. १५६ सन २०१२.

बँक ऑफ बडोद विरूध्द बजरंग टेक्सटाईल्स आणि अन्य

विक्रीची उद्घोषणा मांडण्याकरिता सूचना

(सीडी-१) मे. बजरंग टेक्सटाईल्स झवर २५१/१ तेलीपाडा, शंकर शेठ बिल्डिंग, बाबा रामदेव मंदिर मागे, पद्मानगर,

भिवंडी ठाणे-४२१ ३०२. (सीडी-२) श्री. गोरधनदास गणेशदास झवर ३४/६०१, शालमारी, वसंत विहार, पोखरण रोड क. २. ठाणे पश्चिम. (सीडी-३) श्री. अनिल वसंत कारंडे

मुप्रभात अपार्टमेंट १ला मजला, वीरसावरकर नगर, ठाणे पश्चिम (सीडी-४) श्री. घनश्याम हकुमचंद राठी

२रो मजला, गोकुळ नगर, भिवंडी, ठाणे. ज्याअर्थी सन्माननीय पीठासिन अधिकारी यांनी वसुली प्रमाणपत्रानुसार व्याज आणि खर्चासह १,०५,०४,११३.९२/-(अक्षरात रु. एक कोटी पाच लाख चार हजार एकशे तेरा आणि ब्याण्णव पैसे मात्र) ची रक्कम अर्जदार बँक/वित्तीय संस्थाना चुकती करण्यासाठी ओ.ए. क्र. १०४ सन २०१० मधील वसुली प्रमाणपत्र निर्गमित

ज्याअर्थी तुम्ही सीडींनी रक्कम चुकती केलेली नाही आणि निम्नस्वाक्षरीकारांनी खालील नमूद मिळकत जप्त केली आणि तिच्या विक्रीचे आदेश दिले.

तम्हाला याद्वारे कळविण्यात येते की विक्रीची उदघोषणा काढणे आणि तिच्या अटी मांडण्याकरिता **दिनांक** २३/०८/२०२४ निश्चित करण्यात आली आहे. तुम्हाला उद्योषणा मांडणीमध्ये सहभागी होण्याकरिता आणि सदर . मिळकत किंवा तिच्या कोणत्याही भागाशी संबंधित कोणताही बोजा, प्रभार, दावे किंवा दायित्वे निम्नस्वाक्षरीकारां-कळविण्यासाठी याद्वारे बोलाविण्यात येत आहे.

स्थावर मिळकतीचे परिशिष्ट गाळा क्र. ४, तळमजला, मेझ्झानाईन मजला, गाळा क्र. ४ आणि गाळा क्र. ३वी, पहिला मजला, पालिका घर क्र. २५१/१, तेलीपाडा, शंकरशेठ बिल्डिंग बी, गाव कामतघर, ता. भिवंडी, जिल्हा ठाणे–४२१३०२. सदर माझ्या हस्ते आणि न्यायधिकरणाच्या शिक्क्यासह १९/०७/२०२४ रोजी दिले.

कर्ज खाते क्र.

आणि कर्ज रक्कम

(दिपा सुब्रमणियम) वसुली अधिकारी-कर्ज वसुली न्यायाधिकरण –

जाहीर सूचना

जोडलेले परिशिष्टामध्ये अधिक तपशिलवारपणे मिळकतीच्या संदर्भात (यानंतर सदर मिळकत असे संबंधित) मधील बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ॲक्ट, १९५० च्या तरतुर्दीनुसार नोंदणीकृत पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, अन्वये नोंदणीकृत क्र.पी.टी.आर.ई./५० येथे कार्यालय असलेले १५/१७, गणेशवाडी, एम.जी.मार्केट, मुंबई-४००००२ यांच्या नामाधिकार तपासात आहेत. कोणताही पक्ष किंवा व्यक्तींचे सदर फ्लॅट आणि दोन पोडियम कार पार्किंग स्पेसेस किंवा त्याच्या कोणत्याही भागांमधील, त्याचे, त्या प्रती, त्यावरील किंवा त्या संदर्भात विक्री, अदलाबदल, अभिहस्तांकन, भाडेपट्टा, कुळवहिवाट, गहाण, परवाना, सुविधाधिकार, भेट, वारसा, प्रभार, धारणाधिकार, प्रलंबित वाद, विश्वस्त अंतर्गत लाभार्थी हक्क/हितसंबंध, चिरभोगाचा हक्क किंवा अग्रक्रयाधिकार किंवा करार किंवा अन्य (फ्लॅट किंवा कोणत्याही भागाचा कब्जाचा दावा समाविष्टीत) कोणत्याही स्वरूपा कोणतेही हक. नामाधिकार, हितसंबंध, दावा किंवा मागणीचा दावा असल्यास त्यांनी तो खाली दिलेल्या पत्त्यावर सदरह् तारखेपासून १४ (चौदा) दिवसांच्या कालावधीमध्ये त्या संदर्भातील पुष्ठ्यर्थ दस्तावेजी पुराव्यांसह लेखी स्वरूपात . कळविण्यासाठी बोलाविण्यात येत आहे, कसूर केल्यास सदर फ्लॅट किंवा त्याच्या कोणत्याही भागाच्या संदर्भात कोणत्याही स्वरूपाचे कोणातेही दावे अस्तित्वात नाही असे समजण्यात येईल. जर तसा सल्ला दिल्यास आमचे अशिल पढील व्यवहाराची प्रक्रिया करतील, कोणताही पक्ष किंवा व्यक्तींचे कोणतेही दावे असल्यास सदर मालकाच्या नामाधिकाराचे संपादन त्यागीत क्ल्याचे मानले जाईल. कृपया याची नोंद घ्यावी की, १४ (चौदा) दिवसांच्या कालावधीनंतर प्राप्त झालेले कोणतेही दावे, जणू काही असा दावाच

सचना याद्वारे देण्यात येते की आम्ही. मे.

ू जाधवजी जेठभाई चॅरिटेबल ट्रस्ट, हे खालील

वरील उल्लेखित परिशिष्ट

नव्हता असे समजून दुर्लक्षित करण्यास योग्य

जमिन किंवा ग्राउंड, संदेश, आनुवंशिकता किंवा प्रीमेसेस मोजमापित १०,११६.७४ चौरर्स याडर्स किंवा अंदाजे समतुल्य ते ८४६४ चौरर्स मीटर्स किंवा अंदाजे, धारक सी.टी.एस.क्र.२६०, २६१/१ ते २६०/३७, २६६, २६६/१ ते २६६/११ आणि सर्व्हे क्र.८१/४बी, ८१/५ आणि ६२/५ चे गाव वाधवली, कुर्ला तालुका त्यासह नोंदणीकृत जिल्हा आणि उप-जिल्हा मुंबई उपनगर चे ते सर्व भाग आणि विभाग. . दिनांकीत २२ जुलै, २०२४.

महेश मेनन, प्रोप्रायटर, महेश मेनन आणि कं विकल आणि नोटरी ६ वा मजला. अबन हाऊस. २५-३१, साईबाबा रोड, रिदम हाऊस मागे के. दबाश रोडलगत, काळाघोडा, फोर्ट, मुंबई - ४०० ००१ ई-मेल : mmcolaw@hotmail.com

सही/-

जाहीर सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की आम्ही, श्री. सुधीर वासू शेट्टी, हे खालील जोडलेले परिशिष्टामध्ये अधिक तपशिलवारपणे मिळकतीच्या संदर्भात (यानंतर सदर मिळकत असे संबंधित) मध्ये येथे पत्ता असलेले १ला मजला, कमल कुंज, सेंट्रल एव्हेन्यू रोड, चेंबूर, मुंबई-४०००७१ यांचे नामाधिकार तपासात आहोत

कोणताही पक्ष किंवा व्यक्तींचे सदर फ्लॅट आणि दोन पोडियम कार पार्किंग स्पेसेस किंवा त्याच्या कोणत्याही भागांमधील, त्याचे, त्या प्रती त्यावरील किंवा त्या संदर्भात विक्री, अदलाबदल, अभिहस्तांकन, भाडेपट्टा, कुळवहिवाट, गहाण परवाना, सुविधाधिकार, भेट, वारसा, प्रभार, धारणाधिकार. प्रलंबित वाद. कोणत्याही विश्वस्त अंतर्गत लाभार्थी हक्क/हितसंबंध. चिरभोगाचा हक्क किंवा अग्रक्रयाधिकार किंवा करार किंवा अन्य (फ्लॅट किंवा कोणत्याही भागाचा कब्जाचा दावा समाविष्टीत) कोणत्याही स्वरूपा कोणतेही हक्क. नामाधिकार[,] हितसंबंध, दावा किंवा मागणीचा दावा असल्यास त्यांनी तो खाली दिलेल्या पत्त्यावर सदरह् तारखेपासून १४ (चौदा) दिवसांच्या कालावधीमध्ये त्या संदर्भातील पुष्ठ्यर्थ दस्तावेजी पुराव्यांसह लेखी स्वरूपात कळविण्यासाठी बोलाविण्यात येत आहे, कसूर केल्यास सदर फ्लॅट किंवा त्याच्या कोणत्याही भागाच्या संदर्भात कोणत्याही स्वरूपाचे कोणातेही दावे अस्तित्वात नाही असे समजण्यात येईल. जर तसा सळा दिल्यास आमचे अशिल पुढील व्यवहाराची प्रक्रिया करतील, कोणताही पक्ष किंवा व्यक्तींचे कोणतेही दावे असल्यास सदर मालकाच्या नामाधिकाराचे संपादन त्यागीत केल्याचे मानले जाईल. कृपया याची नोंद घ्यावी की, १४ (चौदा) दिवसांच्या कालावधीनंतर प्राप्त झालेले कोणतेही दावे, जणू काही असा दावाच नव्हता असे समजून दुर्लक्षित करण्यास योग्य असतील.

वरील उल्लेखित परिशिष्ट

प्लॉट क्र.७०बी, मोजमापित अंदाजे ५५५ चौ.याडर्स., त्यासह कमल कुंज अशा ज्ञात बिल्डिंग सह त्यावरील धारक सी.टी.एस.क्र.८६५, ८६५/१, ८६५/२ ८६५/३, ८६५/४, येथे चेंबूर चे ते सर्व., आणि सीमाबद्ध खालीप्रमाणे:

पर्वकडेः सार्वजनिक रस्ता एम.डी.एस.मार्ग म्हणून ओळखला जातो दारे. पश्चिमेकडे: ७० एक्स म्हणन ओळखला जाणारे पादचारी दोर. उत्तरेकडे: रस्ता ७०डब्ल्य म्हणन ओळखल

जाणारे दारे. तक्षिणेकडे: प्लॉट क्र.७०सी द्वारे

दिनांकीत २२ जुलै, २०२४. महेश मेनन, प्रोपायटर महेश मेनन आणि कं.

विकल आणि नोटरी १०१, १ला मजला, ११०, मित्तल अव्हेन्यू, नगीनदास मास्टर रोड फोर्ट, मुंबई-४०००२३. ई-मेल : mmcolaw@hotmail.com

सही/



सिमंडस् मार्शल लिमिटेड

नोंदणी कार्यालय: प्लॉट क्र. सी-४/१, फेज II, चाकण एमआयडीसी, भांबोली, खेड, पुणे, महाराष्ट्र-४१०५०१ सचना

इन्व्हेस्टर एज्युकेशन ॲण्ड प्रोटेक्शन फंड (आयईपीएफ) कडे कंपनीचे इक्रिटी शेअर्स आणि दावारहित लाभांशाचे हस्तांतर

कंपनी अधिनियम, २०१३ ('अधिनियम') च्या कलम १२४(६) आणि इन्व्हेस्टर एज्युकेशन ऑण्ड प्रोटेक्शन फंड ॲथॉरिटी (अकाऊंटिंग, ऑडिट, ट्रान्सफर ॲण्ड रिफंड) रुल्स, २०१६ सह वेळोवेळी प्रचलित कोणत्याही सांविधिक सुधारणा आणि दुरुस्त्या (''रुल्स'') ला अनुसरुन कंपनीच्या भागधारकांना सूचना याद्वारे देण्यात येते की, **वित्तीय वर्ष २०१६–१७ दरम्यान** घोषित अंतिम लाभांश जो सात वर्षाच्या कालावधीकरिता दावारहित आहे तो १४ ऑक्टोबर, २०२४ रोजी किंवा नंतर आयईपीएफकडे जमा करण्यात येणार आहे. सात क्रमवार वर्षाकरिता दावारहित लाभांशावरील संलग्न शेअर्ससुध्दा रुल्समधील नमुद प्रक्रियेनुसार हस्तांतरित करण्यात

रुल्सच्या अनुपालनामध्ये कंपनीने वरील सदर रुल्सनुसार आयईपीएफकडे ज्यांचे शेअर्स हस्तांतरित होण्याचा संभव आहे त्या संबंधित भागधारकांना वैयक्तिक पत्रव्यवहार केलेला आहे. अशा भागधारकांचा संपूर्ण तपशिल हा कंपनीची वेबसाईट www.simmondsmarshall.com व

उपलब्ध केलेला आहे. सदर संदर्भात कपया खालील नोंद घ्यावी:

ए) प्रत्यक्ष स्वरुपात तुम्ही धारण केलेल्या शेअर्सच्या बाबतीत: प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्र जारी करण्यात येईल आणि आयईपीएफ कडे हस्तांतरित करण्यात येईल. मूळ शेअर प्रमाणपत्र जे तुमच्या नावे नोंदणीकृत आहे आणि तुम्ही धारण केलेले आहे ते आपोआप रद्द होईल

बी) इलेक्ट्रॉनिक स्वरुपात तुम्ही धारण केलेल्या शेअर्सच्या बाबतीत: तुमचे डिमॅट खाते आयईपीएफ कडे हस्तांतरणासाठी संभव असलेल्या शेअर्ससाठी खर्ची टाकण्यात येईल.

१४ ऑक्टोबर, २०२४ रोजी किंवा पूर्वी वैध दावा प्राप्त न झाल्यास कंपनी कोणत्याही पुढील सूचनेशिवाय आयईपीएफ ॲथॉरिटीच्या नावे संभव असलेला लाभांश आणि इकिटी शेअर्स हस्तांतर करण्याची कार्यवाही करेल. कृपया नोंद घ्यावी की, सदर रुल्सना अनुसरुन आयईपीएफकडे हस्तांतरित दावारहित लाँभांश रक्कम आणि शेअर्सच्या संदर्भात कंपनीच्या विरोधात कोणताही दावा करता येणार नाही. याची नोंद घ्यावी की, संबंधित भागधारक ऑनलाईन विहित प्रपत्र आयर्डपीएफ-५ मध्ये अर्ज करुन आणि कंपनीच्या नोडल अधिकाऱ्यांकडे आयर्डपीएफ-५ मध्ये समाविष्ट आवश्यक दस्तावेजांची प्रत्यक्ष प्रत पाठवन आयर्डपीएफ

ॲथॉरिटीकडन शेअर्स आणि लाभांशाचा दावा करू शकतात. भागधारकांनी सापेक्ष प्रकरणाच्या संदर्भात कोणतीही चौकशी करायची असल्यास ते कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट, लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांना सी-१०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी पश्चिम, मुंबई- ४०००८३. फोन: ०२२-४९१८६२७०, ईमेल आयडी: rnt.helpdesk@linkintime.co.in किंवा iepf.shares@linkintime.co.in यांना संपर्क करु शकतात.

सिमंडस मार्शल लिमिटेड करिता

ठिकाण : मुंबई दिनांक: २२ जुलै, २०२४

एन.एस. मार्शल (डीआयएन: ०००८५७५४) व्यवस्थापकीय संचालक

कर्जदार/सह-कर्जदार/

हमीदार /गहाणवटदाराचे

दिनांकः २२.०७.२०२४ ठिकाणः मुंबई

जना स्मॉल फायनान्स बक

(शेड्युल्ड कमर्शियल बँक)

नोंदणीकत कार्यालयः दि फेअरवे, तळ आणि पहिला मजला, सर्व्हे क्र. १०/१. ११/२ आणि १२/२ बी, डोमलूर लगत, कोरामंगला इनर रिंग रोड, ईजीएल बिझनेस पार्कच्या पुढे, चल्लाघट्टा, बंगळुरु - ५६००७१.

एनपीएची तारीख

आणि मागणी

<u>शाखा कार्यालय :</u> शॉप क्र. ४ आणि ५, तळमजला, इंडियाबुल्स मिंट, ग्लॅडीज अल्वारेस रोड, हिरानंदानी मिडोज, पोखरण रोड, ठाणे पश्चिम ४०००६१०. सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये मागणी सूचना

ज्याअर्थी तुम्ही खालील नमूद कर्जदार, सह-कर्जदार, हमीदार आणि गहाणबटदार यांनी तुमच्या स्थावर मिळकती गहाण ठेवून **जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड**कडून कर्जे घेतली. तुम्ही केलेल्या कस्र्रीच्या परिणार्म तुमचे कर्ज खाते **नॉन परफॉरिंग ॲसेटस्** म्हणून वर्गिकृत करण्यात आले आहे. ज्याअर्थी **जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड**ने तारण धनको म्हणून ॲक्ट अन्वये आणि सदर ॲक्टच्या कलम १३(२) सहवाचत सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम २ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून सुचनेच्या तारखेपासून ६० **दिवसात** त्यावरील व्याजासह सुचनेत नमूद केलेली रक्कम चुकती करण्यासाठी रकाना क्र. २ मध्ये नमूद कर्जदार/सह-कर्जदार/हमीदार/गहाणवटदार यांना बोलाविण्यासाठी **मागणी सूचना** जारी केली होती. परंतु विविध कारणांमुळे त्यांच्यापैकी काहींवर सूचनेची बजावणी झालेली नाही.

×	नाव	***************************************		सूचना तारीख	,
?	१) भगवान बळीराम मुंढे २) सौ. रेश्मा भगवान मुंढे	कर्ज खाते क्र. ४५७७९६३००००१६८ ४५७७९४१००००३६२ कर्ज रक्कम: रु. ५,४७,८०५/ –	गहाण ठेवलेली स्थावर मिळकत – परिशिष्टीत मिळकत: ग्रुप ग्रामपंचायत वेनगाव, ताल्का कर्जत आणि जि. रायगड ४१०२०१ च्या हदीत आणि तसेच महसूल गाव वेनगाव च्या गावठाण जमीनीवर स्थित हाऊस क्र. ४३५ क्षेत्र मोजमापित २६२२ चौ.फू. चे ते सर्व भाग आणि विभाग., पूर्वकडे किंवा त्यादिशेने: संतोष धोंडू धांगे, पश्चिमेकडे किंवा त्यादिशेने: चंद्रकांत रामचंद्र बोराडे, उत्तरेकडे किंवा त्यादिशेने: प्रकाश बादू धामोसे, दक्षिणेकडे किंवा त्यादिशेने:अनंत हारो सोनावले	एनपीए ची तारीखः ०२/०७/२०२४ मागणी सूचना तारीखः १९/०७/२०२४	रु. ४,२०,६१४.३० (रुपये चार लाख वीस हजार सहाशे चौदा आणि पैसे तीस मात्र) १५/०७/२०२४ रोजीस
~	१) श्री. महेमुद उस्मान शेख २) कु. शबाना मेहमुद शेख	कर्ज खाते क्र. ४७५२८२४००००२२४ ४७५२९४१०००४४२ कर्ज रक्कम: रु. ८,०६,०९८/ –	गहाण ठेवलेली स्थावर मिळकत – परिशिष्टीत मिळकत: नोंदणीकृत पालघर नगरपरिषद अन्वये पालिका दबारे मुल्यांकीत महसूल गाव पालघर धारक ताल्का पालघर आणि जिल्हा पालघर ४०१४०४ मध्ये स्थित हाऊस क्र. ४००२३५१ (झोन डी), जुना पालघर नगरपरिषद हाऊस क्र. डी १९६९ मोजमापित ७५० चौ.फू, दुंगी पाडा, स्मशान भुमी जवळ, मनोर पाडाचे ते सर्व भाग आणि विभाग.पूर्वकडे किंवा त्यादिशेने: चाळ, पिश्चमेकडे किंवा त्यादिशेने:चाळ, उत्तरेकडे किंवा त्यादिशेने: आतील रोड, दक्षिणेकडे किंवा त्यादिशेने: चाळ	एनपीए ची तारीखः ०२/०७/२०२४ मागणी सूचना तारीखः १९/०७/२०२४	रु. ७,६४,४१३.२० (रुपये सात लाख चौसष्ट हजार चारशे तेरा आणि पैसे वीस मात्र) १५/०७/२०२४ रोजीस
m	१) श्री. मयुर शंकर ओव्हल २) सौ. शंकर दामाजी ओव्हल	कर्ज खाते क्र. ४७६१९४३०००१४० ४७६१९४३०००९६९ कर्ज स्क्रम: ७. १२,९५,०००/-	गहाण ठेवलेली स्थावर मिळकत – परिशिष्टीत मिळकत: कल्याण महानगरपालिका आणि उप नोंटणीकृत जिल्हा कल्याण आणि नोंटणीकृत जिल्हा ठाणेमध्ये गाव तिसगाव ताल्का कल्याण येथे श्री गायत्री को-ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड नावे ज्ञात इमारतीच्या इमारत क्र. ३ए, मोजमापित क्षेत्र ४६० चौ.फू. (बिल्ट अप) मध्ये फ्लॅट क्र. ८, दुसरा मजला, धारक स क्र. १०, हिस्सा क्र. ४ मध्ये स्थित जमीनीचे ते सर्व भाग आणि विभाग., पूर्वकडे किंवा त्यादिशेने: भाग्य लक्ष्मी सीएचएसएल, पश्चिमेकडे किंवा त्यादिशेने: विजय नगर रोड, उत्तरेकडे किंवा त्यादिशेने: मोकळा प्लॉट, दक्षिणेकडे किंवा त्यादिशेने:आतील रोड	एनपीए ची तारीखः ०२/०७/२०२४ मागणी सूचना तारीखः १९/०७/२०२४	ह. १२,५५,८१८.३९ (रुपये बारा लाख पंच्चावत्र हजार आठशे अठ्ठ्याण्णव आणि पैसे एकोणचाळीस मात्र) १५/०७/२०२४ रोजीस
8	 श्री. राजेश बाळू बोडाके सौ. मिनषा राकेश बोडाके 	कर्ज खाते क्र. ४५६७९४२०००७७० कर्ज रक्कम: रु. २५,००,०००/-	गहाण ठेवलेली स्थावर मिळकत – परिशिष्टीत मिळकत: फ्लॅट क्र. ७०२, ७ वा मजला, क्षेत्र मोजमापित ३१.७५ चौ.मीटर्स चरई अधिक बाल्कनी ५ चौ.मीटर्स इमारत नाव स्वर्ग नगर, इमारत सर्ल्हे क्र. २४, हिस्सा क्र. ५/बी, गावदेवी मंदिर जवळ, गाव म्हारळ, ठाणे ४२१३०१च्या मिळकत धारक चे ते सर्व भाग आणि विभागा, पूर्वकडे किंवा त्यादिशेने: चाळ, पश्चिमेकडे किंवा त्यादिशेने: चाळ, उत्तरेकडे किंवा त्यादिशेने: चाळ, दक्षिणेकडे किंवा त्यादिशेने: चाळ	एनपीए ची तारीख: ०२/०७/२०२४ मागणी सूचना तारीख: १९/०७/२०२४	रु. २५,७७,७२१.३२ (रुपये पंचवीस लाख सत्याहत्तर हजार सातशे एकवीस आणि पैसे बत्तीस मात्र) १५/०७/२०२४ रोजीस
x	१) श्री. रामकलेश श्रीराम आश्रय दहिया २) सौ. राजकली रामकलेश दहिया	कर्ज खाते क्र. ४५७६९६३००००६५० ४५७६९४१००००३५० कर्ज रक्कम: रु. ९,९७,९०१/–	गहाण ठेवलेली स्थावर मिळकत - परिशिष्टीत मिळकत: खोली क्र. १६५, नवी मुंबई महानगरपालिका, पंचशील नगर, सेक्टर २०, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई ४००६१४ चे सर्व ते भाग आणि विभाग.	एनपीए ची तारीखः ०२/०७/२०२४ मागणी सूचना तारीखः १९/०७/२०२४	ह. ९,६३,६९२.६४ (रुपये नऊ लाख त्रेसष्ट हजार सहाशे ब्याण्णव आणि पैसे चौसष्ट मात्र) १५/०७/२०२४ रोजीस

त्यामुळे सदर सूचना ही रकाना क्र. ६ मध्ये दर्शविलेल्या तारखेस संबंधित कर्ज खात्याशी संबंधित देय आढळलेली सदर सूचना प्रसिद्धीपासून ६० **दिवसांत** संबंधित कर्जदार/सह–कर्जदार सगळ्यांच्या समोरील रकाना क्र. ६ मध्ये दर्शविल्यानुसार संपूर्ण रक्कम प्रदान करण्यासाठी त्यांना बोलाविण्यासाठी रकाना क्र.२ मध्ये नमुद कर्जदार/सह–कर्जदार/हमीदार आणि गहाणवटदार यांना देण्यात येत आहे. हे स्पष्ट करण्यात येते की ज एकुण रकमेसह एकत्रित पुढील व्याज आणि इतर रक्कम जी प्रदानाच्या तारखेपर्यंत देय बनेल ती प्रदान न केल्यास **जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड**ला रकाना क्र. ४ मध्ये वर्णिलेल्या मिळकतीवरील तारण हितसंबंधाच्या सक्तवसुलीसाठी योग्य ती कार्यवाही करणे भाग पडेल. कृपया नोंद घ्यावी की, सदर प्रकाशन हे कायद्याच्या अंतर्गत सदर कर्जाचे कर्जदार/सह–कर्जदार/हमीदार/गहाणवटदार यांच्या विरोधात जना स्मॉल **फायनान्स बँक लिमिटे**डला उपलब्ध उपाय आणि अधिकाराला बांधा येबू न देता करण्यात येत आहे. तुम्हाला पुढे नोंद घेण्याची विनंती करण्यात येते की सदर ॲक्टच्या कलम १३(१३) नुसार तुम्हाला तारण धनकोंच्या पूर्व सहमतीशिवाय तारण मत्ता विक्री, भाडेपट्टा किवा अन्य मार्गाने हस्तांतर करणे किंवा वरील तारणांसह व्यवहार करणे किंवा निकाली काढण्यापासून मज्जाव/प्रतिबंध करण्यात येत आं

सही/- प्राधिकृत अधिकारी, जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड करिता

सांकेतिक कब्जा सूचना

OICICI Home Finance

नोंदणीकृत कार्यालय : आयसीआयसीआय बँक टॉवर्स, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स,

बांद्रो (पूर्व), मुंबई-४०००५१

कॉर्पोरेट कार्यालयः आयसीआयसीआय एचएफसी टॉवर, जेबी नगर, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी पूर्व, मुंबई–४०००५९ **शाखा कार्यालयः** ररा मजला, सोनवणे कॉम्प्लेक्स, कामदार पेट्रोल पंप मागे, मिनी मार्केट, मेन रोड, लातूर–४१३५१२

ज्याअथा निमन्दाक्षतिकारांनी आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायक्षेत्रन अण्ड हिकन्दुक्वन ऑफ फायनािव्यव्य असेट्स् अण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांत सूचनेत नम्द्र केलेली राक्षम चुकती करण्यासाठी खालील नमूद्र कर्जदारांना माणणी सूचना जारी केल्या आहोत. कर्जदारांनी सदरहू एक्कम चुकती करण्यास करम केलेली आई स्थान कर्जदारा आणि सर्वसामाच्यान नतेला सूचना याद्वारे रेण्यात येते की, निमम्सवाक्षरीकारांनी खालील नमूद तारखेरोजीस सदरहू अधिनियमाच्या कल्स १३(४) सहवाचता सदरहू नियमावलीच्या नियम ८ अन्वये त्याला/तिला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करन खालीत्व वर्णिलेल्या मिळकतीचा कब्जा घेतलेला आहे. विशेषतः कर्जदार अणि सर्वसामान्य अनतेला याद्वार सावधान करण्यात येते की, त्यांनी सदरहू मिळकतीच्या देवघेबीचा व्यवहार कर नये आणि सदरहू मिळकतीच्या देवघेबीचा कोणताही व्यवहार हा आयसीआयसीआय होम फायानास्त्र अपी

कपनी '	नने लिमिटेड च्या प्रभाराच्या अधीन राहील.							
अ.	कर्जदार/सह-कर्जदाराचे नाव/	मिळकतीचे वर्णन/	मागणी सूचनेची	शाखेचे				
क्र.	कर्ज खाते क्रमांक	कब्जाची तारीख	तारीख/मागणी	नाव				
			सूचनेतील रक्कम (रु.)					
٤.	श्रीनिवास एम पोतदार (कर्जदार),	प्लॉट क्र.५, एमएच क्र.४८३/१, मोजमापित २००० चौ.फू., न्यू एस टी कॉलनी येथे ओमरेगा जिल्हा	१९-०४-२०२४	लातूर-बी				
	शांता श्रीनिवास पोतदार	उस्मानाबाद सर्व्हे क्र.१३४ जुने १३३ उस्मानाबाद महाराष्ट्र-४१३५०१ (संदर्भ लॅन क्र.	₹.					
	(सह-कर्जदार),	एनएचएलएटी००००१२५१५११)., सीमाबद्ध द्वारे- उत्तरः एस टी कॉलनी, दक्षिणः प्लॉट क्र.८, पूर्वः प्लॉट	३८,००,६५२.४१/-					
	एनएचएलएटी००००१२५१५११.	क्र.२४, पश्चिमः १० रस्ता./ ताब्यात घेण्याची तारीख-१८-जुलै-२४						
٦.	वर्षा संतोष पटवारी (कर्जदार),	फ्लॅट क्र.४४ दूसरा मजला रूद्र टॉवर मोजमापित ५०० चौ.फू., सर्व्हे क्र.२/सी/१ जुने म्युनिसिपल सी	१९-०४-२०२४	लातूर-बी				
	संतोष नागनाथ पटवारी	क्र.६६७ नवीन म्युनिसिपल सी क्र.७६९, मौजे निदेबन, ता. उदगीर जिल्हा लातूर लातूर एनए लातूर महाराष्ट्र-	₹.	-				
	(सह-कर्जदार),	४१३५१२ (संदर्भ लॅन क्र. एलएचएलएटी००००१४०३७०१)., सीमाबद्ध द्वारे- उत्तरः फ्लॅट क्र.४५,	१६,६१,२६०/-					
	एलएचएलएटी००००१४०३७०१	दक्षिणः फ्लॅट क्र.४२, पूर्वः फ्लॅट क्र.४३, पश्चिमः ओपन जिमन./						
		ताब्यात घेण्याची तारीख-१८-जुलै-२४						
₹.	वर्षा संतोष पटवारी (कर्जदार),	फ्लॅट क्र.५५, रूद्र टॉवर, मोजमापित ८२० चौ.फू., ३रा मजला, जी सर्व्हे २/सी/१ जुने म्युनिसिपल सी	१९-०४-२०२४	लातूर-बी				
	संतोष नागनाथ पटवारी	क्र.६६७, नवीन क्र.७६९, मौजे निदेबन ता. उदगीर जिल्हा लातूर लातूर एनए लातूर महाराष्ट्र- ४१३५१२	₹.					
	(सह-कर्जदार),	(संदर्भ लॅन क्र. एलएचएलएटी००००१४१०७६५)., सीमाबद्ध द्वारे- उत्तरः रस्ता, दक्षिणः फ्लॅट क्र.५४,	१३,३६,५०४/-					
	एलएचएलएटी००००१४१०७६५.	पूर्वः कल्पना थिएटर, पश्चिमः फ्लॅट क्र.५६./ ताब्यात घेण्याची तारीख-१८-जुलै-२४						

वरील नमूद कर्जदार/हमीदार यांना रक्कम चुकती करण्यासाठी याद्वारे ३० दिवसांची सूचना देण्यात येत आहे, अन्यथा सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ आणि ९ अंतर्गत तरतुर्दीनुसा सदर सूचना प्रसिष्टी तारखेपासून ३० दिवसांच्या समामीनंतर गहाण मिळकतीची विक्री करण्यात येईल.

दिनांक : जुलै २२, २०२४ ठिकाण: उस्मानाबाद, लातूर

प्राधिकृत अधिकारी आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेड

Motilal Oswal

मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड

सीआयएन: एल६७१९०एमएच२००५पीएलसी१५३३९७

नों. कार्यालय: मोतीलाल ओसवाल टॉवर्स, रहिमतुल्ला सयानी रोड, परळ एसटी डेपोसमोर, प्रभादेवी, मुंबई-४०० ०२५. दरध्वनी क्रमांक: +९१ २२ ७१९३ ४२००/४२६३; फॅक्स क्र.: + ९१ २२ ५०३६ २३६५;

ई-मेल: <u>shareholders@motilaloswal.com;</u> वेबसाईट: <u>https://www.motilaloswalgroup.com;</u> इलेक्ट्रॉनिक माध्यमातून घेण्यात येणाऱ्या एकोणिसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड (''कंपनी'') ची एकोणिसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') बुधवार, ऑगस्ट १४, २०२४ रोजी स. ११.०० वा. कंपनी अधिनियम, २०१३ (''अधिनियम'' च्या प्रयोज्य तरत्त्री आणि त्याअंतर्गत बनवलेले नियम सहवाचता ०८ एप्रिल, २०२० दिनांकित क्र. १४/२०२०, १३ एप्रिल, २०२० दिनांकित क्र. १७/२०२० सर्वसामान्य परिपत्रक आणि त्यानंतरच्या विविध परिपत्रके, अलीकडचे सप्टेंबर २५, २०२३ दिनांकित क्र. ०९/२०२३ आणि अशा वेळोवेळी जारी केलेली इतर संबंधित परिपत्रके (एकत्रित रित्या ''एमसीए सर्क्यलर्स'' म्हणन संदर्भित) आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ सहवाचता १२ मे, २०२०, १५ जानेवारी, २०२१ दिनांकित सेबी परिपत्रके आणि त्यानंतरची विविध परिपत्रके, अलीकडचे दिनांकित ०७ ऑक्टोबर, २०२३ (एकत्रित रित्या ''सेबी सर्क्युलर्स'' म्हणून संदर्भित) च्या अनुपालनात एका सामाईक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थिती शिवाय व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'')/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (''ओएव्हीएम'') मार्फत होणार आहे. एजीएमच्या ठिकाण कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय म्हणन गहित धरले जाईल.

आर्थिक वर्ष (''अवा'') २०२३-२४ साठीच्या वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमातून त्याच सभासदांना पाठवली जाईल. ज्यांची नावे शुक्रवार, जुलै १९, २०२४ ह्या लाभ स्थान तारखेस सभासदांच्या नोंदवहीत/कंपनी/डिपॉझिटरीजनी ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदवहीत आहे आणि ज्यांचे ई-मेल ॲड्रेसेस कंपनी/डिपॉझिटरीजकडे नोंदवले असतील. एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल कंपनीचे वेबसाईट <u>www.motilaloswalgroup.com</u> स्टॉक एक्सचेंजेस म्हणजेच बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या वेबसाईटस अनुक्रमे <u>www.bseindia.com</u> आणि <u>www.nseindia.com</u> वर आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडची (''एनएसडीएल'') वेबसाईट <u>www.evotin.nsdl.com</u> वर सुध्दा उपलब्ध असेल. रिमोट ई-व्होटींग आणि एजीएम दरम्यात ई-व्होटींग सोय करण्याकरिता कंपनीने एनएसडीएल सोबत आवश्यक व्यवस्था केली आहे.

सभासद एजीएम मध्ये हजेरी आणि सहभाग फक्त व्हीसी/ओएव्हीएमचा सुविधेमार्फत करता येईल. व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फत सहभागी होणाऱ्या सभासदांना अधिनियमाच्या कलम १०३ अन्वये गणसंख्या पूर्ततेसाठी मोजले जाईल. एजीएमला हजर राहण्याची, आणि रिमोट ई-व्होटिंग मध्ये सहभागी किंवा एजीएम दरम्यान ई-व्होटिंग मार्फत मत देण्यासाठीची पध्दत एजीएमच्या सूचनेमध्ये पुरविण्यात आली आहे. रिमोट ई-व्होटींग कालावधीची सुरूवात शनिवार, १० ऑगस्ट, २०२४ रोजी स. ९.३० वा. (भाप्रवे) होईल आणि मंगळवार, १३ ऑगस्ट, २०२४ रोजी सं. ५.०० वा. (भाप्रवे) संपेल.

प्रत्यक्ष स्वरूपात शेअर धारण केलेले सभासद किंवा ज्यांनी कंपनी/डिपॉझटरीज सह त्यांचे ई-मेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाही किंवा कंपनीद्वारे ईलेट्रॉनिक माध्यमाद्वारे सूचना पाठवल्यानंतर कोणीही व्यक्ती कंपनीचे शेअर्स संपादित करित असल्यास आणि कंपनीचे सभासद बनत असल्यास, आणि कट ऑफ तारीख, म्हणजेच बुधवार, ऑगस्ट ०७, २०२४ रोजीस शेअर्स धारण करत असल्यास एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार सूचना अनुसरून युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकतात. तथापि कोणतेही सभासद रिमोट ई-व्होटींग आणि एजीएममध्ये ई-व्होटींग साठी एनएसडीएल सह आधीच नोंदणीकृत आहे तर वर्तमान युजर आयडी आणि पासवर्ड मत देण्यासाठी

ज्या सभासदांनी त्यांचे ई-मेल ॲड्रेस नोंदवले नसतील आणि डिमॅट स्वरूपात समभाग धारण करत असतील त्यांनी कृपया त्यांचे ई-मेल ॲड्रेस संबंधित डिपॉझिटरी पार्टीसिपंट (''डीपी'') कडे नोंदवावेत आणि प्रत्यक्ष स्वरूपात समभाग धारण करणाऱ्या सभासदांनी https://liiplweb.linkintime.co.in/rnthelpdesk/Service_Request.html या लिंकवर एक ईमेल चौकशी पाठवून कंपनीचे रजिस्ट्रार अँड शेअर ट्रान्स्फर एजंट (''आरटीए'') म्हणजेच लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडकडे त्यांचे ई–मेल ॲड्रेसेंस नोंदवून द्यावेत. सभासदांनी कृपया नाव, फोलीओ क्रमांक, प्रमाणपत्र क्रमांक, पॅन, मोबाईल क्रमांक आणि ई-मेल इ. सारखे तपशील पुरवावेत. सभासदांनी कृपया एजीएमच्या सूचनेत मांडलेल्या सर्व टीपा आणि विशेषकरून एजीएममध्ये सामिल होण्यासाठीचे निर्देश, रिमोट ई-व्होटींग

आणि एजीएममध्ये ई-व्होटींगने मत देण्याची आणि व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएमला हजर होण्याची पध्दत काळजीपूर्वक वाचावी.

दिनांक: जुलै २२, २०२४

अ. कर्जदार/सह-कर्जदारा चे

कैलाश पुरोहीत कंपनी सेक्रेटरी आणि अनुपालन अधिकारी (एसीएस: २८७४०)

सही / -

मागणी सुचनेची शाखेचे

मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेडसाठी

सांकेतिक कब्जा सूचना

नोंदणीकृत कार्यालय: आयसीआयसीआय बँक टॉवर्स, बांद्रा - कुर्ला कॉम्प्लेक्स, Picici Home Finance बाँद्रा (पूर्व), गुंबई-४०००५१

कॉपोरेट कार्यालय: आयसीआयसीआय एचएफसी टॉवर, जेबी नगर, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी पूर्व, मुंबई- ४०००५९ **शाखा कार्यालय:** परिसर क्र. २०१, २रा मजला, वेस्ट व्ह्य, आयसीआयसीआय बँकेच्या जवळ, वीर सावरकर रोड, ठाणे – ४००६०२ शाखा कार्यात्वयः शता अरुरा, प्रान्ता, यरुरा, व्याप्तात्वातावातावातावात्वयः वयाज्या वयाज्यावयः, वार्यात्वयः राज शाखा कार्यात्वयः १रा मजला, कार्यालय क्र.१०२, ७६५ घलाईव, तत्ता पाडा ब्रिज जवळ, एसल्ही रोड, बोरिवली (प) - ४०००९२ शाखा कार्यात्वयः १रा मजला, ऑफिस क्र. १०१, प्लॉट क्र. १५९, मनोहर स्पेस लॅन्ड्मार्क्स, समथ नगर, औरगाबाद-४३१००१

शाखा कार्यालय: २रा मजला, कार्यालय २०४, जंक्शन ४०६, प्लॉट क्र. ४०६/१बी, टक्का रोड, पनवेल पश्चिम ४१०२०६

निमन्दवाक्षरीकारांनी आयसीआयसीआय होम फायन्यान्स कंपनी लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रकान ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांत सूचनेत नमूद केलेली रक्कम चुकती करण्यासाठी खालील नमूद कर्जदारांना मागणी सूचना जारी केल्या आहोत.

कर्जदारानी सरहर रक्का चुकती करण्यास कसूर केलेली आहे म्हणून कर्जदार आणि सर्वमामान्य जनतेला सुचना याद्वारे रेप्यात येते की, निमन्दावशीकारांनी खालील नमूद तारखेरोजीस सदरह अधिनियमाच्या कलम १३(४) सहवाचता सदरह नियमावलीच्या नियम ८ अन्वये त्याला/तिला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून खालील वर्णिलेल्या मिळकतीचा कब्जा घेतलेला आहे. विशेषत: कर्जदार अणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदरह मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार कर नये आणि सदरह मिळकतीच्या देवघेवीचा कोणताही व्यवहार हा गयसीआयसीआय होम फायन्यान्स कंपनी लिमिटेडच्या प्रभाराच्या अधीन राहील.

अ. क्र.	कजदार/सह-कजदाराच नाव/कर्ज खाते क्रमांक	मागणी सूचनची तारीख/ मागणी सूचनेतील रक्कम (रु.)	शाखच नाव	
۲.	रोहित पांडे (कर्जदार), मनोजकुमार पांडे (सह-कर्जदार), एलएचटीएनई००००१२९०२९१	फ्तंट क्र. ४०४, ४७॥ मतना, ए बिंग, अस्चुके, बेदांत नक्षत्र, धारवानी, स्पेत्रवाडी, बदलापूर, पश्चिम महराष्ट्र-४२९०४, (संद लॅने क्र. एलएचटीएसई०००१२९०२९९) सीमाबद्ध उत्तरः अंतरिय रस्ता, दक्षिण बदलापूर गाव रोड, पूर्वः मेन गेट, पश्चिमः गेट / क्रब्जा दिनांक-१९-चुलै-२४	१८-०८-२०२३ ह. ४४,४५,८३५/-	ठाणे -बी
۶.	जानेद रशीद खान (कर्जदार), शवाना जानेद खान (सह-कर्जदार), एलएचएमयुएम००००१२९३४८७	फ्लॅट क्र. ३३ इमारत क्र १५, ३रा जला, प्लॉट क्र १ एल ॲन्ड टी ग्रुप ऑफ कंपनीज इम्प्लॉईज, सीएचएसएल विजय नगर, गाव मरोवो रोड, मरोळ अंधेरी पूर्व १० मुंबई, महाराष्ट्र ४०००५१, (संद लंन क्र. एलएचएसपूर्यफ००००१२१३४८७) सीमाबद्ध जतर: इमारत क्र.१७, दक्षिण: इमारत क्र.११, पूर्व: मरोळ मरोशी रोड पश्चिम: सेव्हेन हिल्स हॉस्पिटल /कब्जा दिनांक-१८- जुलै-२४	१०-१०-२०२३ ह. १८,२०,९४४/-	मुंबई- बोरिवली -बी
₹.	जानेद रशीद खान (कर्जदार), शवाना जानेद खान (सह-कर्जदार), एलएचएमयुएम००००१२९३४८८	फ्लॅट क्र. ३३ इमारत क्र. १५, ३रा जला, प्लॉट क्र. १ एल ॲन्ड टी ग्रुप ऑफ कंपनीज इम्प्लॉईज, सीएचएसएल विजय नगर, गांच मरोवी रोड, मरोळ अंधेरी पूर्व १० मुंबई, महाराष्ट्र ४०००५१, (संद लेन क्र. एलएचसप्युष्म००००१२९३४८८) सीमाबद्ध जतर: इमारत क्र.१७, दक्षिण: इमारत क्र.११, पूर्व: मरोळ मरोशी रोड पश्चिम: सेक्वेन हिल्स हॉस्पिटल /कब्जा दिनांक-१८- जूलै-२४	१०-१०-२०२३ ₹. २०,९७,२७४/-	मुंबई- बोरिवली -बी
٧.	जागेद रशीद खान (कर्जदार), शवाना जागेद खान (सह-कर्जदार), एनएचएमयुएम००००१२९३४८६	जानेद रशीद खान (कर्जदार), पर्लेट क्र. ३३ इमारत क्र १५, ३रा जला, प्लॉट क्र १ एल ॲन्ड टी ग्रुप ऑफ कंपनीज इम्प्लॉईज, सीएचएसएल विजय नगर, शबाना जानेद खान (सह-कर्जदार), गाव मरोशी रोड, मरोळ अंधेरी पूर्व १० मुंबई, महाराष्ट्र ४०००५९, (संद लॅन क्र. एनएचएमगुएम००००१२९३४८६) सीमाबद्ध		मुंबई- बोरिवली -बी
ч.	जुला- १४ प्रतंह क. २०३ वी विंग सद्गुरू हुष्ठी रेसिडेन्सी गाव नेस्ळ तालुका कर्वत एकविश हिटल मागे राम मंदीर जवळ ४१०२०६. (संद् वासस- स्व. चंद्रकांत आर गोरेगावकर) (कर्जदार), के. चंद्रकांत आर गोरेगावकर (सह-कर्जदार), एलएबटीएमई००००१२८३३६६		१४-०२-२०२४ ह. ३०,१४,१८२/-	ठाणे –बी
ξ.	अजय सिंग कुशवाह (कर्जदार), महेश सिंग कुशवाह (सह-कर्जदार), एलएचबीओव्ही००००१४८५६६८) पूर्व- बिल्डिंग क्र.२३, पश्चिम- बिल्डिंग क्र.२५, प्रकला दिनांक-१७-जुलै-२४		१८-०३-२०२४ ह. ४४,५९,९४५/-	मुंबई- बोरिवली -बी
৬.	अजय सिंग कुरावाह (कर्नदार), महेश सिंग कुरावाह (कर्नदार), जणे महाराष्ट्र ४००६०७ (संद लॅन क्र. एलएववीओव्ही००००१४८६१४४) सीमाबद्ध द्वारे- उत्तर- स्स्ता, दक्षिण- गार्डन, एलएववीओव्ही००००१४८६१४४ पूर्व- बिल्डिंग क्र. २३, पश्चिम- बिल्डिंग क्र. २५, /कब्बा दिनांक-१७-वुलै-२४		१८-०३-२०२४ ह. २,८९,०३२.९९/-	मुंबई- बोरिवली -बी
۷.	दत्तात्रव हणमंत्र शिंदे (कर्जदार), पलंट क्र. १०२ पहिला मजला प्लॉट क्र. ३७ ते ४० विंग बी ब्राइट पर्ल एम एच क्र. आर १ १७५ १५ १ए आणि बी नांदेड औसा भाग्यश्री विजय शिंदे (सह-कर्जदार), एलएचएलएटी०००००८८४४७५ जत्तर पॅसेज, दक्षिण: जागा, पूर्व: फ्लॅट क्र. १०३, पश्चिम: फ्लॅट क्र. १०३, /कब्जा दिनांक-१८-जुलै-२४		१९-०४-२०२४ ह. ११,५८,९५४/-	लातुर-बी
۲.	मेघना मंगेश गुजर (कर्जदार), मंगेश एकनाथ गुजर (सह-कर्जदार), एनएचएमयुएम००००१२७६४२८	मेघना मंगेश गुजर (कर्बदार), पलंट क्र. ३१३ शरा मजला मोज. २९.९० ची. मी. स्किम कोड. २७१ कल्याण खोनी ठाणे महाराष्ट्र - ४२१ ३०१. (संद लॅन मंगेश एकनाथ गुजर (सह-कर्बदार),		ठाणे -बी
१०.	धीरज कैलास जाथव (कर्जदार), श्रावणी संजय देककर (सह-कर्जदार), साम्बर्ध संजय देककर (सह-कर्जदार), एक्टच्यच्युआर००००१४७६६५०) ३.० मी. केंट्र रस्ता. /कृंका दिनाक-१८-जुलै-२४		१९-०४-२०२४ ह. २१,२१,९५०/-	औरंगबाद -बी
११.	रमेश प्रत्साद सिंग (कर्जदार), पस्टेंट क्र. २०९ शा मजला मोज. २४२ ची. फुट, भूमिक अपार्टमेंट गट क्र. २२/० गाव बोनशेत तालुका पनवेल प्रनो पनवेल महागष्ट्र ४१०-२६. (संद लेंन क्र. एलएचपीव्हीएल००००१२८८४१७) सीमाबद्धता - उत्तर: गट क्र. ३१, दक्षिण: एलएचपीव्हीएल००००१२८८४२७ गट क्र. ३२ चे उर्विति क्षेत्र आणि गावटाण, पूर्व: गट क्र. ३२ चे उर्विति क्षेत्र आणि गावटाण, पश्चिम: रस्ता आणि हिस्सा क्र. ३, /कड्वा दिगांक-१८-जूलै-२४		१९-०४-२०२४ ह. १४,३९,५५३/-	पनवेल- बी
१२.	रमेश प्रत्वाद सिंग (कर्बदार), पस्टि क्र. ३०९ ३रा मजला मोज. ३४३ ची. फुट, भूमिक अपार्टमेंट गट क्र. ३२/० गाव बोनशेत तालुका पनवेल प्रना पनवेल प्रना पनवेल प्रमा पनवेल महाराष्ट्र- ४१०-२०६. (संद तंन क्र. एलएचपीव्हीएल००००१३८८५६७) सीमाबद्धता - उत्तरः गट क्र. ३१, दक्षिणः एलएचपीव्हीएल००००१३८८५६७) सीमाबद्धता - उत्तरः गट क्र. ३१, दक्षिणः पट क्र. ३२ वे उर्विरित क्षेत्र आणि गावठाण, पूर्वः गट क्र. ३२ चे उर्विरित क्षेत्र आणि गावठाण, पूर्वः गट क्र. ३२ चे उर्विरित क्षेत्र आणि गावठाण, पूर्वः गट क्र. ३२ चे उर्विरित क्षेत्र आणि गावठाण, प्रविचाः रस्त		१९-०४-२०२४ इ. ७५,७८२/-	पनवेल- बी
१३.	कुंभार सविता प्रशांत (कर्जदार) कुंभार प्रशांत डी (सह-कर्जदार), एलएचपीव्हीएल००००१४६०१२९	गर प्रशांत डी (सह-कर्जदार), प्रना पनवेल महाराष्ट्र - ४१०२०७. (संद लॅन क्र. एलएचपीव्हीएल००००१४६०१२९) सीमाबद्धता -उत्तर: बांधकामाधीन		पनवेल- बी
१४.	कुंभार सविता प्रशांत (कर्जदार) कुंभार प्रशांत डी (सह-कर्जदार), एलएचपीव्हीएल००००१४६०१३०	फ्लॅट क्र. ३०२ ३ग मजला डीप डिब्लाईन २ प्लॉट क्र. ६४ सेक्टर क्र. आर४ पुष्पक वडघर नवी मुंबई ता. पगवेल जि. रायगड प्रना पनवेल महाराष्ट्र – ४१०२७७. (संद लॅन क्र. एलएचपीव्हीएल००००१४६०१३०) सीमाबद्धता –उत्तर: बांधकामाधीन इमारत, दक्षिण: अंतर्गत रस्ता, पूर्व: श्री गणेश मंदिराजवळ, पश्चिम: मोकळा प्लॉट.कब्जा दिनांक-१८-जुलै-२४	१९-०४-२०२४ इ. ६२,५४२.८/-	पनवेल- बी

ारतुर्दीनुसार सदर सूचना प्रसिध्दी तारखेपासून ३० दिवसांच्या समाप्तीनंतर गहाण मिळकतीची विक्री करण्यात येईल ठिकाण : बदलापूर, मुंबई, राम मंदिर, ठाणे, लातुर, औरंगाबाद, पनवेल आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटे

